

#### **NESCO LIMITED**

Nesco Center Western Express Highway Goregaon (East) Mumbai 400063

T +91 22 6645 0123 F +91 22 6645 0101 E contact@nesco.in www.nesco.in

09 August 2022

**BSE Limited** Department of Corporate Services 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001.

National Stock Exchange of India Limited 5th Floor, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051.

**Scrip Code: 505355** 

Symbol: NESCO

Sub: Compliance under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of Financial Results of the Company for the guarter ended 30 June 2022 published in the following newspapers on 09 August 2022 -

i) Business Standard (All India Edition); and

ii) Mumbai Lakshwadeep

This is for your information and record.

Thanking you

Yours faithfully,

Encl: As above

For Nesco Limited

Jinal J. Shah **Company Secretary and** 

**Compliance Officer** 

CIN 117100MH1946PLC004886

CIN No.: L51109MH1982PLC319008 ,
Website: www.authum.com, Email: info@authum.com, Ph: 022-67472117
Registered Office : 707, Raheja Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021. EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

	40,0,0,0		(Rs. in Lakh)		
			Year Ended		
Sr. No.	Particulars	30.06.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Total Income from Operations (Net)	8965.44	14710.27	40151.08	90728.21
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	6567.69	11598.71	39513.52	82588.78
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6567.69	11598.71	39513.52	82588.78
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	5436.19	10376.71	29860.52	66873.78
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax)) and Other Comprehensive Income	-38341.06	-5197.45	93105.63	169176.83
6	Equity Share Capital (face value of the share : Rs. 1 each)	1698.45	1698.45	1613.93	1698.45
7	Earnings Per Share (Face Value of Rs.1/- Per Share) (for continuing and discontinued operations)				
	1. Basic :	3.20	6.05	18.50	39.88
	2. Diluted :	3.20	6.05	18.50	39.88

The above unaudited financial results for the quarter ended on 30.06.2022 were approved and taken on record in the Board meeting held on 08.08.2022 after being reviewed and recommended by the Audit Committee on the same date. The Statutory Auditor of the company have carried out limited review of the aforesaid results

and have issued an unmodified report.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock exchange (www.bseindia.com) & on Company's website (www.authum.com)

The unaudited financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified under Section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

**NESCO LIMITED** 

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2022

11,084.60

6,337.86

6,337.86

5,370.28

5.367.30

1,409.20

\*7.62

\*7.62

11,084.60

6,340.38

5.372.80

5.369.82

The figures for the quarter ended 31 March 2022 are the balancing figures between the audited figures in respect of

The above is an extract of the detailed format of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter ended on 30 June 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)

Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results are available on the website of the

Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.nseco.in).

Registered Office : Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400063 CIN: L17100MH1946PLC004886 website: www.nesco.in

full financial year and the published year to date figures upto the third quarter of the relevant financial year. These financial results have been reviewed and recommended by the Audit Committee approved by the Board of Directors

1 Additional information on Standalone Unaudited financial results for the Quarter ended 30 June 2022

By Order of Board For Authum Investment & Infrastructure Limited

Quarter Ended

30.06.2022 31.03.2022 30.06.2021

(Audited)

Refer note no.2

10,305.61

6,398.88

6,398.88

5,352.10

5.396.15

1,409.20

\*7.60

\*7.60

30.06.2022 31.03.2022 30.06.2021 31.03.2022

Quarter Ended

(Audited)

Refer note

no.2

10,299.67

6,402.78

5.356.00

5.400.05

Date: 08th August, 2022

**Particulars** 

Total Income from Operations

Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit/(Loss) for the Period (Before Tax After Exceptional and/or Extraordinary Items)

Net Profit/(Loss) for the Period (After Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)

Total Comprehensive Income for the Period (Comprising of Profit for the Period (After Tax)

and Other Comprehensive Income [After Tax]) 6 Equity Share Capital (Face Value ₹ 2/- per share)

a) Earning Per Share Basic (in ₹) (\*Not Annualised

b) Earning Per Share Diluted (in ₹) (\*Not Annualised

Particulars

7 Reserves (excluding Revaluation Reserve)

8 Earning Per Share (EPS)

a Total Income from Operations

d Total Comprehensive Income for the Period

in its meeting held on 08 August 2022.

b Profit Before Tax

c Profit After Tax

Mumbai, 08 August 2022

Amit Dangi Diector & CFO DIN: 06527044

(₹ in Lakhs

Year Ended

31.03.2022

(Audited)

38,241.21

22,646.00

22,646.00

18,917.12

18.964.91

1,409.20

,68,364.82

26.85

26.85

Year Ended

(Audited)

38,216.37

22,651.18

18.922.24

18.970.03

Place: Mumbai

Date: 8th August, 2022

(Unaudited)

8,579.06

5,047.84

5,047.84

4,235.91

4.237.16

1,409.20

\*6.01

\*6.01

(Unaudited)

8,565.56

5,041.67

4.229.74

4.230.99

CIN: L28129MH1984PLC032008 612, V. K. Industrial Estate, 10-14 Pais Street, Byculla (W), Mumbai 400 011

Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

the Board of Directors at their meetings held on 8th August 2022 and the Statutory Auditor has conducted limited review of the above financial results pursuant to Regulation 33 of SEBI (LODR) Regulations, 2015 The financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards

Rules, 2015 prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, read with Rule 3 of Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accouting Standards) Amendmen Rules, 2016.

i. The full format of the Financial Results are available on the stock exchange website and the website of the company i.e. www.rishitechtex.com

For RISHI TECHTEX LIMITED

# nCred

(Formerly 'InCred Financial Services Limited') Registered & Corporate Office: Unit No. 1203, 12th floor, B Wing, The Capital Plot No. C - 70, G Block, Bandra Kurla Complex Mumbai - 400 051.

**INCRED PRIME FINANCE LIMITED** 

CIN: U74899MH1991PLC340312 | Email: incred.compliance@incred.com Contact: 022-6844 6100 | Website - www.incredprime.com

It is hereby informed that M/s. InCred Financial Services Limited ("Company") pursuant to Composite Scheme of Amalgamation and Arrangement among inter alia Bee Finance Limited KKR Capital Markets India Private Limited, Company, KKR India Financial Services Limited and their respective shareholders ("Scheme") and on receipt of approval/ NoCs from relevant regulatory authorities, has changed its name to InCred Prime Finance Limited with effect from August 1, 2022.

Please note that this notice is being published in compliance with the No Objection letter dated June 29, 2022, issued by the Reserve Bank of India to the Company for the above name change and the Company has not changed its nature of business and shall continue to be a NBFC - Investment and Credit Company.

All stakeholders are requested to take note of the above information.

By Order of Board of Directors For InCred Prime Finance Limited

**Bhupinder Singh** Director DIN: 07342318

# **RISHI TECHTEX LIMITED**

Tel. No. (022) 23075677 / 23074585, Fax No. (022) 23080022 Email: info@rishitechtex.com Website: www.rishitechtex.com

EXTRACTS OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 <sup>TH</sup> JUNE 2022							
				(Rs. In Lacs)			
	Quarte	r Ended	Year	Ended			
Particulars	30.06.2022	30.06.2021	31.03.2022	31.03.2022			
	Unaudited	Unaudited	Audited	Audited			
Total income from operations	2416.70	2025.18	2500.77	10085.75			
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	30.20	44.63	72.94	209.47			
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	30.20	44.63	72.94	209.47			
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	22.12	44.63	33.21	131.85			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	22.39	44.89	32.32	130.96			
Equity Share Capital	739.10	739.10	739.10	739.10			
Other Equity excluding Revaluation Reserve	0	0	2199.32	2199.32			
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)							
Basic:	0.3	0.60	0.45	1.78			
Diluted:	0.3	0.60	0.45	1.78			
Notes:							

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and The above Unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and taken on record by

The previous period's figures have been regrouped / rearranged / reclassifed wherever necessary.

**Abhishek Patel** (Managing Director) DIN: 05183410

### **Chemcon Speciality Chemicals Limited**

(An ISO 9001:2015 and ISO 14001:2015 Certified Company) Regd. Office: Block Number 355, Manjusar Kunpad Road, Manjusar Village, Taluka Savii, Vadodara 391775, Gujarat.

CHEMCON Email: investor.relations@cscpl.com | Website: www.cscpl.com | Tel: +91 265 2981195 | CIN: L24231GJ1988PLC011652 EXTRACT OF THE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

					(Rs. in Lacs)
	Particulars	Qu	arter Ende	ed	Year Ended
		30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31-03-2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
	Total income from operations	9,209.32	9,184.34	5,914.73	26,633.49
II	Net Profit/(Loss) for the period (before Tax,	3,414.49	2,840.08	1,806.04	8,399.55
	Exceptional and/or Extraordinary items)				
III	Net Profit/(Loss) for the period before tax	3,414.49	2,840.08	1,806.04	8,399.55
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
IV	Net Profit/(Loss) for the period after tax	2,545.77	2,128.84	1,341.26	6,275.66
	(after Exceptional and/or Extraordinary items)				
٧	Total Comprehensive Income for the period	2,543.70	2,096.28	1,339.82	6,240.50
	[comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]				
	Equity Share Capital	3,663.07	3,663.07	3,663.07	3,663.07
	Other Equity			-	38,055.15
	Earning Per equity Share ( FV ₹ 10/- Per share)	6.95	5.81	3.66	17.13
	basic & Diluted (in ₹)*				

\* EPS for the Quarter ended are not annualised

#### Notes:

- I. The Board of Directors at its meeting held on August 8, 2022, has approved payment of Interim dividend of Rs.4/- per share of face value of Rs. 10/- each (@40% of face value of share) for financial year 2022-23. The record date for the purpose of payment of dividend is Tuesday, August 23, 2022.
- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Company's website at www.cscpl.com and the Stock Exchange's Website at www.bseindia.com and www.nseindia.com.

By order of the Board For Chemcon Speciality Chemicals Limited

Kamalkumar Rajendra Aggarwal Chairman & Managing Director Place: Vadodara Date: August 8, 2022 DIN: 00139199

Extract of the statement of the guidited Eigeneigh Regults for the Quester Ended June 20, 2022

**NLC TAMIL NADU POWER LIMITED** 

Regd. Office: No.135, EVR Periyar High Road, Kilpauk, Chennai- 600010, Tamil Nadu. CIN No.: U40102TN2005GOI058050, Website: www.ntplpower.com

SI.			Year End		
No.	PARTICULARS	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audit
1	Total Income from operations (Net)	83,352.72	56,516.75	72,975.10	2,35,368
2	Net Profit/(Loss) for the period before Tax (before Exceptional & Rate Regulated Activity)	6,378.42	3,179.06	10,213.46	21,614
3	Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional & Rate Regulated Activity)	9,858.16	4,951.59	13,909.56	32,964
4	Net Profit /(loss) for the period after Tax	6,399.94	2,927.50	9,040.55	21,128
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive income (after Tax)]	6,426.77	2,979.51	9,039.82	21,204
6	Paid -up Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	2,18,804.20	2,18,804.20	2,18,804.20	2,18,80
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	50,138.19	43,711.42	68,743.18	43,71
8	Securities Premium Account	-	-		-
9	Net Worth	2,68,942.39	2,62,515.62	2,87,547.38	2,62,51
10	Paid up Debt Capital/Outstanding Debt	3,43,742.86	3,23,891.31	3,78,507.96	3,23,89
11	Outstanding Redeemable Preference Shares (Nos.)			-	
12	Debt Equity Ratio	1.28	1.23	1.32	
13	Debt Service Coverage Ratio (DSCR) (Annualised)	1.40	1.14	1.59	
14	Interest Service Coverage Ratio (ISCR)	4.85	4.18	4.75	
15	Capital Redemption Reserve (in ₹)	-	-	-	-
16	Debenture Redemption Reserve (in ₹)	-	-	-	
17	Earnings per Equity Share (of ₹10 each) from continuing operations (before adjustment of Net Regulatory Deferral Balance):				
	Basic (in ₹)	0.16	0.07	0.27	
	Diluted (in ₹)	0.16	0.07	0.27	
18	Earning per Equity Share (of ₹10 Each) from continuing operations (after adjustment of Net Regulatory Deferral Balance):				
	Basic (in ₹)	0.29	0.14	0.41	
	Diluted (in ₹)	0.29	0.14	0.41	

Note: The above is an extract of the detailed format of Quarter Ended Un-audited financial results filed with the Stock Exchange in terms of SEBI Circular SEBI/HO/DDHS/DDHS/CIR/P/2019/167 dt. Dec 24, 2019. The full format of the Quarter Ended Un-audited financial results are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on company's website i.e. www.ntplpower.com

Place : Tuticoria Date : 08.08.2022

For NLC Tamil Nadu Power Limi K.Kondas Kumar Chief Executive Officer

PUBLIC SECTOR IS YOURS: HELP IT TO HELP YOU

# RENAISSANCE GLOBAL LIMITED

CIN L36911MH1989PLC054498

Regd Office: Plot Nos. 36A & 37, SEEPZ-SEZ, Andheri (East), Mumbai - 400 096.

### **UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

(₹in Lakhs)

П	Sr			Quarter Ended	ı	Year Ended
	No.	Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022
Ш	140.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
Ш	1	Total Income from Operations (net)	57,541.11	53,629.27	41,959.76	2,20,872.77
Ш	2	Net Profit before tax and Exceptional items	2,578.24	2,091.82	2,799.07	13,646.82
Ш	3	Net Profit after tax and Exceptional items	2,422.64	2,135.35	2,380.88	10,645.06
Ш	4	Total Comprehensive Income for the period	400.98	13.60	1,666.33	8,031.35
Ш		[Comprising Profit/(Loss) for the period (after tax)				
Ш		and other Comprehensive Income (after tax)]				
Ш	5	Equity Share Capital (Face Value of ₹2/- each)	1,887.94	1,887.94	1,868.30	1,887.94
Ш	6	Earning Per Share EPS (of ₹ 2/- each not annualised)				
Ш		Continuing Operations				
Ш		Basic	2.57	2.23	2.51	11.30
Ш		Diulted	2.55	2.24	2.48	11.21
Ш		Discontinued Operations				
Ш		Basic	-	0.01	-0.01	-
Ш		Diulted	-	0.01	-0.01	-
Ш		Continuing and Discontinued Operations				
Ш		Basic	2.57	2.24	2.50	11.30
П		Diulted	2.55	2.25	2.47	11.21

## NOTES:

- The above Unaudited Consolidated Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on Aug 08, 2022.
- The above is an extract of the detailed format of quarterly / yearly financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financials results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.renaissanceglobal.com.
- After the end of quarter under review, the Company has sub-divided the exiting 1 (one) equity share of face value of ₹ 10/- each fully paid-up into 5 (five) equity shares of face value of ₹ 2/- each fully paid-up with effect from July 20, 2022 (Record Date). The Earning Per Share (EPS) number of the current quarter and all comparative periods presented above have been restated to give effect of such sub-division of equity shares.
- During the quarter under review, the Nomination and Remuneration Committee of the Board on April 11, 2022 has granted 2,86,000 number of Stock options to the eligible employees of the group Companies under the Employee Stock Options Plan 2021 (ESOP - 2021).
- Key numbers of Standalone Results are as under:

(₹ in Lakhs)

				( \ III Lakiis)	
		Quarter Ended			
Particulars	June 30, 2022	March 31, 2022	June 30, 2021	March 31, 2022	
1 articulars	Unaudited	Audited	Unaudited	Audited	
Revenue	27,812.66	33,617.77	31,342.26	1,52,921.36	
Profit Before Tax	329.13	16.04	1,467.46	5,824.49	
Profit After Tax	230.26	126.20	1,233.04	3,890.38	
Total Comprehensive income for the period after tax	(1,665.50)	(754.55)	789.77	3,397.54	

For RENAISSANCE GLOBAL LIMITED

Place: Mumbai Hitesh Shah Dated: August 08, 2022 **Managing Director** 

## AGARWAL INDUSTRIAL CORPORATION LIMITED.

Tel No. 022-25291149/50. Fax: 022-25291147

For Nesco Limited

Krishna S. Patel

DIN : 01519572

CIN L99999MH1995PLC084618 Web Site: www.aicltd.in, Email:contact@aicltd.ir

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

							(Rs. In Lakh
			Standalone				
S.No.	Particulars	Quarter Ended June 30, 2022	Quarter Ended June 30, 2021	Year Ended March 31, 2022	Quarter Ended June 30, 2022	Quarter Ended June 30, 2021	Year Ended March 31, 202
		Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	52,425.27	36,693.76	141,486.17	58,304.63	40,923.38	160,199.
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional)	1,682.62	982.61	5,212.97	2,805.24	1,779.09	7,753.
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	1,682.62	982.61	5,212.97	2,805.24	1,779.09	7,753.
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,235.12	717.61	3,856.09	2,346.32	1,507.09	6,368
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,235.12	717.61	3,857.39	2,615.35	1,555.39	6,506
6	Equity Share Capital	1,445.78	1,184.68	1,320.88	1,445.78	1,184.68	1,320
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	22,427.45	-	-	28,135
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -						
	1. Basic(₹):	9.14	6.12	30.94	17.37	12.84	51.
	2. Diluted (₹) :	9.14	6.12	30.94	17.37	12.84	51.

- The above Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter Ended on June 30, 2022 of Agarwal Industrial Corporation Limited ("The Company<sup>9</sup> drawn in terms of Regulation 33 of SEBI (LODR) Regulations 2015 and various Circulars issued under such Regulation 33 of SEBI (LODR) Regulations 2015 and various Circulars issued under such Regulations from time to time are reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors today i.e. August 08, 2022. These financial results are available at the Company<sup>9</sup>. and Stock Exchanges' websites.
- These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendments) Rules, 2016.

  The above Consolidated Financial Results for the Quarter Ended on June 30, 2022 include the financial results of its Wholly Owned Subsidiary (WOS)
- Companies- (i) Bituminex Cochin Private Limited, (ii) AICL Overseas FZ-LLC and (iii) Agarwal Translink Private Limited.

  The Company primarily belongs to Ancillary Infra Industry and is engaged in the business of (i) manufacturing and trading of Bitumen and Allied products used heavily in infrastructure projects (ii) providing Logistics for Bulk Bitumen and LPG through its own Specialized Tankers and (iii) also generates power through Wind Mills. These businesses are of seasonal nature due to which revenue gets varied. The Company has its manufacturing units at Taloia. Belgaum Baroda and Hyderabad and has its owned Bulk Bitumen Storage Facilities / Terminals at Baroda , Dighi and recently added at Taloja. Besides the Company has arranged additional Bulk Bitumen Storage facilities at Karwar, Haldia and Mangalore. The Company's Indian Wholly Owned Subsidiary Company Bituminex Cochin Private Limited is also in the business of manufacturing and trading of Bitumen and Bituminous products whereas its Overseas Wholly Owned Subsidiary Company - AICL Overseas FZ-LLC, RAS AL KHAIMAH, UAE is in the business activity of ship chartering and is in possession of specialized Bitumen Vessels and is carrying its commercial operations in accordance with the guidelines / notifications with regard to Overseas Direct Investments (ODI) issued by the Reserve Bank of India from time to time. This Overseas WOS presently has its own 6 Specialized Bitumen Vessels which together have ferrying capacity of about 38,000 Mts of Bulk Bitumen / Bulk Liquid Cargo.. Further, Agarwal Translink Private Limited is another Indian Wholly Own Subsidiary of the Company which is engaged in the business of transportation of Bitumen, LPG, LSHS and owns large fleet of specialized Bitumen Tankers and also operate
- a BPCL Petrol Pump in Shahpur, Asangaon, Maharashtra. Further, during the Quarter under review, the Company of Further, during the Quarter under review, the Company converted 12,49,000 Warrants into equal number of fully paid up Equity Shares viz. 12,49,000 Equity Shares of the EV of Rs 10/- each at an Issue Price of Rs 105.20/- (including premium) aggregating to Rs 13,13,94,800/- belonging to Promoters' Group out of total 17,11,000 Warrants allotted earlier in accordance with Chapter V of the SEBI (ICDR) Regulations, 2009 as amended.
- The Basic and Diluted Earnings Per Share (EPS) has been calculated for the current and previous periods/years in accordance with IND AS-33. The Company has not discontinued any of its operations during the year under review.
- Previous periods' figures have been regrouped/ rearranged wherever necessary to confirm to the current period's classification. The operations /profitability of the Company continue doing better and are expected to do still better in the periods to come

Place : Mumbai Date: August 08, 2022

For Agarwal Industrial Corp Lalit Agarwa DIN No. 0133510

# जीएसटी भिवंडी आयुक्तालयाकडून ७८ कोटींच्या फसवणूक प्रकरणी तिघांना अटक

मुंबई, ७ ऑगस्ट (हिं.स.) : वस्तू मालमतेच्या बांधकामासाठी कार्य क्षेत्राने कर चुकवेगिरी केलेल्या विशेष मोहिमेचा आयक्तालयाने आणि सेवा कर न भरणे आणि आयटीसी अर्थात इनपुट टॅक्स क्रेडिटचा फसवून लाभ घेतल्याचे ७८ कोटी रूपयांचे प्रकरण, मुंबई क्षेत्रातील जीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या भिवंडी आयुक्तालयाने गुप्त माहितीच्या आधारे उघड केले आहे. GSTIN 27ABLFA4344D1ZM असलेल्या मे. ए. एस. ऍग्री अँड ऍक्वा एल एल पी विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या फर्मची (इतर १६ भागीदारांसह) स्थापना केलेल्या फर्मच्या ३ भागीदारांना जीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल ०७.०८.२०२२ रोजी तपासाढरम्यान गोळा केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत अटक करण्यात आली. त्यांना १२.०८.२०२२ पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या फर्मने, पॉली हाऊसच्या बांधकाम

ासाठी कार्य अनुबंध सेवेच्या प्राप्तकर्त्यांकडून प्राप्त २९२ कोटी रूपयांच्या आगाऊ देय रकमेवर,५३ कोटी रूपयांचा जीएसटी भरलेला नाही, जो सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १३(२)(बी) अंतर्गत करपात्र आहे. याशिवाय. या फर्मने सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १७(५)(सी) च्या तरतुदीनुसार उपलब्ध नसलेल्या स्थावर अनुबंध सेवेवर फसवणूक करून आणि बनावट आयटीसी २५ कोटी रूपयांच्या आयटीसीचा जाळ्याविरोधात लाभ घेतला आहे.

ही कारवाई, सीजीएसटी मुंबई

PUBLIC NOTICE Adv A.K Wankhade, Dhuk Before The Motor Accidents Claims Tribunal, At Dhule Dhule (maha) Exh-28 M.A.C.P.NO 437/2019 Mayur Vijay Kasar ---Petitioner Age - 31 Occu. - Nill ,R/o. 20/B Subhash Nagar Old Dhule, Dhule

2) Rajiv Ranjit Sing Age - Adult Occu, Truck Owner R/o Shop No.3 Kunda Compound Purnagaon Tal. Bhiwandi, Dist. Thane

Whereas the application has been made by the applicants claiming compensation u/s 166 and 140 of M.V.ACT 1988 in respect of an accident of the same specified in sec 160 of the Act against opponent No.1 to 2 including you No 1 & 2 the owner and Driver of offending vehicle You deliberately time to time Avoid service

of the Notice intentionally.

Therefore you are informed by this legal public Notice that you opp. no 2 yourself or trough advocate without fail shall Remain present before Motor Accidents Claims Tribunal, Dhule Dist Dhule (Maharashtra on 29/08/2022 at about 10:30 am. If you fai on to appear on this date ,the tribunal wil proceed exparte against you. on the presumption that you have no any contention to make against the award of compensation. Given under my hand and seal of the tribunal this Day of 05/07/2022 Jr. Clerk Stamp Suprentendant (Judi )
Motor accident claims
Dist. Court Dhule TribunalDhule, Dist.Dhule (Maha.)

#### जाहीर सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की. खालील परिशिष्टामध्ये अधिक विस्ताराने नमद ऑफीस प्रिमायसेस माझे आशिल खरेदी करत आहेत. त्या संबंधात कोणत्याही व्यक्तीला विक्री, अदलाबदल, बक्षिस, तारण, प्रभार, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, धारणाधिकार किंवा अन्य कोणत्याही मार्गाने कोणताही दावा असल्यास कृपया निम्नस्वाक्षरीकारांना खोली क्र. ०३, तळ मजला, मराठा सीएचएस लि., एस. बी. पवार मार्ग, मुंबई - ४०० ०१३ येथील कार्यालयामध्ये आज तारेखपासून १५ दिवसांत लेखी कळविण्याची विनंती करण्यात येत आहे, कसूर केलेल्या अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे असलेला दावा किंवा दावे सोडून देण्यात किंवा परित्याग करण्यात आले आहेत असे समजण्यात येतील आणि हस्तांतर पूर्ण करण्यात येईल.

#### उपरोक्त संदर्भाच्या मालमत्तेचे परिशिष्ट :

मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारक्षेत्रामधील २ कार पार्किंग सोबत मोजमापित २४५९ चौ. फूटाची (चटई क्षेत्रफळ), सेनापती बापट मार्ग, तुळशी पाइप रोड, माहिम (प.), मुंबई - ४०० ०१६ येथे स्थित माहिम विभागाचा अंतिम प्लॉट क्र. २७३, सी. टी. एस. क्र. ५६४ धारक जमीन, ''रूपारेल आयरीस'' म्हणून ज्ञात इमारतीमधील, १ ल्या मजल्यावरील ऑफीस प्रिमायसेस.

दिनांक : ०७/०८/२०२२ पत्ता : खोली क्र. ०३, तळ मजला, मराठा सीएचएस लि., एस. बी. पवार मार्ग, मुंबई - ४०० ०१३. संपर्क : ९८२०९५१९९४

सही / – ॲड. दिलीप व्ही. झोरे

# निटको लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः निटको हाऊस, प्लॉट क्र. ३, कांजुर गाव रोड, कांजुर मार्ग (पूर्व), मुंबई-४०००४२. दू:+९१ २२ ६७५२१५५, **फंक्स:** +९१ २२ ६७५२१५००, सीआयएन: L26920MH1966PLC016547 ई-मेलःinvestorgrievences@nitco.in. संकेतस्थळःwww.nitco.ir

# ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित

वित्तीय निष्कर्षाचा अहवाल						
			(रु.लाखात, ई	पीएस व्यतिरिक्त)		
		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		
तपशील	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षात	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित		
एकूण उत्पन्न	९२७५.३२	9२9२६.२५	८०८३.०६	<b>४</b> १८०८.४७		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	(२९९९.०७)	(३७२४.२८)	(३१५६.०८)	(१२६१३.९५)		
अपवादात्मक बाब-फायदा/(तोटा)	(८५२.००)	-	-	-		
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	(३८५१.०७)	(३७२४.२८)	(३१५६.०८)	(१२६१३.९५)		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३८५१.०७)	(३७२४.४८)	(३१५६.०८)	(१२६१४.१५)		
एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(३८१७.६५)	(३६९०.३०)	(३१८८.६४)	(१२५७५.८६)		
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती)	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०	७१८५.९०		
राखीव (मागील वर्षाच्या अंतिम ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	_	_	_	(२७०१८.३२)		
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रु.१०/– प्रती) (वार्षिकीकरण नाही)						
अ. मूळ	(4.39)	(५.१४)	(8.88)	(90.40)		
ब. सौमिकृत	(4.39)	(५.१४)	(8.88)	(90.40)		
३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता निटको लिमिटे	डचे अलेखापरिक्षा	त एकमेव वित्ती	य निष्कर्षबाबत	प्रमुख अहवाल		

(4.6						
		संपलेले वर्ष				
तपशील	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षात	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षात		
एकूण उत्पन्न	९२३२.२८	92049.28	८०४३.७५	४१६११.८९		
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबपूर्व)	(२९९९.८८)	(३७२५.०६)	(३१३९.०५)	(१२५८६.६५)		
अपवादात्मक बाब-फायदा/(तोटा)	(८५२.००)	-	-	-		
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/विशेष साधारण बाबनंतर)	(३८५१.८८)	(३७२५.०६)	(३१३९.०५)	(१२५८६.६५)		
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(३८५१.८८)	(३७२५.०६)	(३१३९.०५)	(१२५८६.६५)		
एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(३८१८.४६)	(३६९०.८८)	(३१७१.६१)	(१२५४८.३६)		

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील अलेखापररिक्षित वित्तीय निष्कर्षाचे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पनर्विलोकनावर अवलंबन आहे.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नम्न्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना कंपनीच्या <u>www.nitco.in</u> वेबसाईटक आणि स्टॉक एक्सचेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण : मुंबई विवेक तलव दिनांक: ०८.०८.२०२२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

### SIMPLEX III REALTY LTD.

# तिमाहीकरिता वार्षिकीकरण नाही

# सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेड

30 केशवराव खाडये मार्ग, संत गाडगे महाराज चौक, महालक्ष्मी (पू.) मुंबई-४०००११ दूर::९१-२२-२३०८२९५१, फॅक्स: ९१-२२-२३०७२७७३ वेबसाईट:www.simplex-group.com; ई-मेल:realty@simplex-group.com सीआवएन:एल१७१२००० इंसेल:१९२४पीएलसी०००३५१

३० जून, २०२२ राजा सपलल्या तिमाहाकारता एकमेव अलखापारक्षित वित्ताय निष्कषाचा अहवाल								
		,	, प्रतिशेअर व्यतिरिक्त -					
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही					
तपशील	३०.०६.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३०.०६.२०२१ अलेखापरिक्षित					
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	98.८٩	98८.88	98.६६					
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	£0.88	393.88	६७.१६					
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	£0.88	393.88	६७.१६					
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक बाबनंतर)	84.90	२४६.८१	40.3८					
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न ((करानंतर) व कालावधीकरिता एकत्रित								
नफा/(तोटा) व इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	3.99	२६४.९५	७८.४९					
समभाग भांडवल	२९९.१४	२९९.१४	२९९.१४					
इतर समभाग, पुनर्मुल्यांकित राखीव वगळून	-	9992६.४७	-					
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनासाठी)								
(वार्षिकीकरण नाही) # मुळ व सौमिकृत	9,49	۷.२५	9.82					

... सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक एकमेव वितीय निष्कर्षाचे सविष्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक एकमेव वितीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना कंपनीच्या www.simplex-group.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर

वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनिवलोकन करण्यात आलेले आहे आणि ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्य सभेत मान्य करण्यात आले.

समत मान्य फरप्यात जात. वरील वितीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ व इतर मान्यताप्राप्त लेखा योजना व सराव याप्रमाणे कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५, (इंड-एएस) विहितनुसार तयार करण्यात आले आहेत.

सिम्प्लेक्स रियाल्टी लिमिटेडकरीता दिनांक : ०८ ऑगस्ट, २०२२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

सुरू

एक भाग आहे. आतापर्यंत वर्षभरात १४ सीजीएसटी

अटक केली आहे.

### नेस्को लिमिटेड दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या एकत्रित

	तिमाही अखेर								
अ. क्र.	तपशील	३०.०६.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित) कृपया टीप क्र. २ पाहा)	३०.०६.२०२१ (अलेखापरीक्षित)	वर्षअखेर ३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित				
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	११,०८४.६०	१०,३०५.६१	८,५७९.०६	३८,२४१.२				
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	६,३३७.८६	६,३९८.८८	५,०४७.८४	२२,६४६.०				
ş	कालावधीकरिता (करपूर्व, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	६,३३७.८६	६,३९८.८८	4,086.68	२२,६४६.०				
γ	कालावधीकरिता (करपश्चात, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	५,३७०.२८	4,347.90	४,२३५.९१	१८,९१७.१				
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा (करपश्चात) व अन्य सर्वसम  वेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	५,३६७.३०	५,३९६.१५	४,२३७.१६	१८,९६४.९				
ξ	समभाग भांडवल (प्रतिशेअर रु. २/-दर्शनी मूल्य)	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२०	१,४०९.२				
وا	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	-	१,६८,३६४.८				
ሪ	उत्पन्न प्रतिशेअर (ईपीएस)								
	अ) उत्पन्न प्रतिशेअर मूलभूत (रु.) (अवार्षिकीकृत)	*७.६२	*७.६०	*६.० <b>१</b>	२६.८				
	ब) उत्पन्न प्रतिशेअर सौम्यीकृत (रु.) (अवार्षिकीकृत)	*७.६२	*७.६०	*६.०१	२६.८				

. . दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांवरील अतिरिक्त माहिती

अ. क्र.	तपशील		तिमाहीअखेर				
		३०.०६.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित) कृपया टीप क्र. २ पाहा)	३०.०६.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)		
Ų)	परिचालनातून एकूण उत्पन्न	११,०८४.६०	१०,२९९.६७	८,५६५.५६	३८,२१६.३७		
बी)	करपूर्व नफा	६,३४०.३८	६,४०२.७८	५,०४१.६७	२२,६५१.१८		
सी)	करपश्चात नफा	५,३७२.८०	५,३५६.००	४,२२९.७४	१८,९२२.२४		
डी)	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	५,३६९.८२	4,800.04	४,२३०.९९	१८,९७०.०३		

दि. ३१.०३.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही संपूर्ण वित्तीय वर्ष आणि संबंधित वित्तीय वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रसिद्ध यालेल्या वर्ष ते तारीखवार आकडेवारीसंदर्भातील लेखापरिक्षित आकडेवारीदरस्थान तालमेल साधणारी आहे

सदर वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोका व शिफारस करण्यात आली असून संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि ०८.०८.२०२२ रोजी पार पडलेल्या सभेत त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

वरील विवरण हे सेबी (सूची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाच सारांश आहे. स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia.com व www.nseindia

> नेस्को लिमिटेड करिता सही/-कृष्णा एस. पटेल पाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

**नोंदणीकृत कार्यालय :** नेस्को सेंटर, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुं**ब**ई - ४०० ०६३. सीआयएन : L17100MH1946PLC00488 वेबसाइट : www.nesco.in

#### क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ नोंदणीकृत कार्यालय: ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ बूर.:९१-२२-२२८२३८५२/५३, ई-मेलः dvfl@rediffmail.com

### ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपर्लले वर्ष		
तपशील	३०.०६.२०२२ पुर्नविलोकीत	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित	३०.०६.२०२ <b>१</b> पुर्नविलोकीत	३ <b>१.</b> ०३.२०२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	9.60	१९.५५	२७.२९	९२.७४
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा				
विशेष साधारण बाबपूर्व)	-६.८५	3.37	0.३७	६.६७
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
आणि/िकंवा विशेष साधारण बाबपूर्व)	-६.८५	3.37	0,3⊌	६.६७
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक				
आणि/र्किंवा विशेष साधारण बाबनंतर)	-६.८५	४७.१	0.३७	४.४१
एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)	-६.८५	१.७४	0.36	४.४१
समभाग भांडवल	१००.००	१००.००	१००.००	१००.००
राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार				
पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	४३७.५४
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती)				
१) मूळ	-0.89	0.१७	80.0	0.88
२) सौमिकृत	-0.59	0.१७	0.08	878.0

ग्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com बिसाईटवर उपलब्ध आहे.

> क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित राजेश पवा पुर्ण वेळ संचालक

डीआयएन:००२३२५३३

ठिकाण : मुंबई दिनांक: 0८.0८.२०२२

# लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड

LASA **नोंदणीकृत कार्यालय:** सी-१०५, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड, महाड-४०२३०९. कॉर्पोरेट कार्यालय: ५०६ व ५०७, ५वा मजला, मिडास, सहार प्लाझा, अधेरी-कुर्ला रोड, अधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९. ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल तिमाही तिमाही तिमाही

ı		।तमाहा	।तमाहा	।तमाहा	વય
		३०.०६.२०२२	39.03.7077	३०.०६.२०२१	39.03.2022
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶	उत्पन्न				
	अ. कार्यचलनातून महसूल	२८८७.८७	५१२१.२५	3६0६.६0	१३७१२.६७
	ब. इतर उत्पन्न	0.८६	0.98	9.84	५.७४
	एकूण उत्पन्न	१८८८.७४	५१२२.१६	३६०८.०५	१३७१८.४०
?	खर्च				
	अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	३६४४.९०	२५२३.६०	२९७७.९१	८८२१.०८
	ब. व्यापारी वस्तूंचे शुल्क	-	६२५.११	-	६२५.११
	क. पुर्ण झालेल्या वस्तूंच्या यादीतील बदल,				
	चालु कार्य व व्यापारातील साठा	(७१३.१७)	२५३.६१	(٤٥७.९३)	(३१६.८४)
	ड. कर्मचारी लाभार्थ खर्च	387.88	३३.६६	३९१.१६	९९२.९७
	ई. वित्तीय खर्च (बँक शुल्क)	0.66	0.६६	२.७९	8.03
	फ. घसारा व वसुलीयोग्य खर्च	३०६.५९	३४८.३१	३४७.१०	१३९९.९१
	ग. इतर खर्च	४५०.४३	५९२.०१	५८२.७३	२०२७.०७
	एकूण खर्च (अ ते ग)	89.3008	४३७६.९६	3863.98	<b>१३</b> ५५३.३४
	अपवादात्मक बाब	-	(88.80)	-	७८६.०२
3	करपुर्व नफा/(तोटा) (१-२)	(१११९.३७)	११४९.५४	998.29	(६२०.९६)
γ	कर खर्च				
	चालु कर	-	(83.06)	82.06	-
	स्थिगित कर	८९.०२	(९८.८१)	(८.३९)	(१४६.२३)
	मागील वर्षाकरिता लघु/वाढीव आयकर तरतुद	-	६१.९९	-	६१.९९
ų	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (३-४)	(१२०८.३९)	१२२८.४३	८०.६०	(५३६.७२)
Ę	इतर सर्वंकष उत्पन्न				
	बाबी जे नफा किंवा तोटा मध्ये पुनवर्गिकृत नाही				
	- स्थिगित लाभ योजनेचे पुर्नमोजणी (कराच्या एकूण)	-	६.१0	-	६.१0
9	वर्षाकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (करानंतर)(५+६)	(१२०८.३९)	१२३४.५३	८०.६०	(५३०.६२)
L	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रू.१०/- प्रती)	४०६७.२७	४०६७.२७	४०६७.२७	४०६७.२७
9	मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित				
	राखीव वगळून इतर समभाग	-	-	-	१०७९६.१४
٩0	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)				
	अ. मूळ	(२.९७)	3.02	0.20	(१.३२)
	ब. सौम्यिकृत	(२.९७)	3.02	0.20	(१.३२)

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे **०८ ऑगस्ट. २०२२** रोजी पनर्विलोकन करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच दिव झालेल्या समेत मान्य केले. वैधानिक लेखापरिक्षकांनी वावर अ-फेरबदल मत नोंदवले आहे. सदर पुनर्विलोकन अहवाल स्टॉक एक्सचेंजकडे आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर वितीय निष्कर्ष कंपनी (लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएस नुसार तयार केले आहेत. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीत आग, पूर आणि मालमतेची विल्हेवाट लावल्यामुळे झालेल्या अपवादात्मक नुकसानाच्या अंशत

परताव्याच्या कारणास्तव या तिमाहीतील अपवादात्मक उत्पन्न आहे. आता ते भांडवली राखीव रकमेमध्ये समायोजित केले गेले आहे. . पूर आणि आगीमुळे बंद पडण्याच्या काळात झालेल्या रु.३.६४ कोटींच्या महसुली खर्चांपैकी काही आता भांडवली खर्चात हस्तांतरित करण्यात आर

उच्चतम व ढोबळ सरासरीमध्ये घट: तिमाहीदरम्यान बाजारात आमचे मुख्य उत्पदनांच्या कमी मागणी होती. परिणाम स्वरुपी आम्ही कंत्राटदारानुसा साहित्याची विक्री केली आणि आमचे तात्काळ कार्यचलीत भांडवल आवश्यकतेची पूर्तता केली. कंपनी एकमेव निष्कर्ष योग्य विभाग अर्थात एक्टिव्ह फार्मास्युटिकल्स घटक (एपीआय) मध्ये कार्यरत आहे. म्हणून इंडएएस १०८ विभागीय माहिती निवार

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पूर्नगठीत/पूर्ननमुद करण्यात आले.

लासा सूपरजेनेरिक्स लिमिटेडकरित ओमकार हेर्लेव अध्यक्ष व संचाल

ओॲसीस सिक्युरिटीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः राजाबहाद्र कंपाउंड, इमारत क्र.५, २रा मजला, ४३, टेमरिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१ CÎN:L51900MH1986PLC041499

दर.क.:(०२२)४०४६३५००, Website: www.oasiscaps.com, E-mail: admin@oasiscaps.com ३० जुन. २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष

रुकमेव निष्कर्ष (रु. लाखात, ईपीएस र				एस व्यतिरिक्त)
तपशील	संपलेली ति <b>मा</b> ही	संपलेली ति <b>मा</b> ही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
	३०.०६.२२	३१.०३.२२	३०.०६.२१	३१.०३.२२
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	<b>३</b> ४.५८	0.89	२६९.७२	9998.08
करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(–)	–५.६७	-८६.५७	989.२२	२२९.६३
एकूण इतर सर्वंकष उत्पन्न/(तोटा)–निव्वळ	0.00	-६.२१	0.00	-६.२१
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	9८५.00	9८५.00	१८५.००	9८५.00
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुंसार पुनर्मुल्यांकित				
राखीव वगळून)	_	_	-	९४७.६२
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व)				
(रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही)				
अ) मूळ	-0.39	-४.६८	७.६३	92.89
ब) सौमिकृत	-0.39	-8.8८	७.६३	92.89
उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर)				
(रू.१०/-प्रत्येकी-वार्षिकीकरण नाही)				
अ) मूळ	-0.39	-४.६८	७.६३	92.89
ब) सौमिकृत	-0.39	-४.६८	७.६३	92.89

१. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्य केले २. सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

ओॲसीस सिक्यरिटीज लिमिटेडकरिता

दिनांकः ०८.०८.२०२२

सही / -अनिल कमार बगरी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००१४३३८

# आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ११वा मजला, एक्सप्रेस टॉवर्स, नरीमन पॉईंट, मुंबई, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०००२१. CIN:L17100MH1991PLC059848, दर.क्र:४०४६३५०० Website: www.ikabsecurities.com E-mail: sanketrathi01@gmail.com

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

एकमेव निष्कर्ष (रु. लाखात ईपीएस व्यतिरिक्त) संपलेली संपलेली संपलेली संपलेले तिमाही तपशील तिमाही तिमाही वर्ष ३०.०६.२२ ३०.०६.२१ ३१.०३.२२ ३१.०३.२२ अलेखापरिक्षित लेखापरिक्षित अलेखापरिक्षित नेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 2.88 930.20 करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा(+)/(तोटा)(–) 9.2६ 9.98 2.06 ४५.६६ एकूण इतर सर्वंकष उत्पन्न /(तोटा)–निव्वळ (9.20) (৭.২७) रिणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/ – प्रती) ३४१.६४ ३४१.६४ ३४१.६४ ३४१.६४ राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानसार पनर्मल्यांकित राखीव वगळून) 920.49 उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपुर्व) (रू.१०/–प्रत्येकी–वार्षिकीकरण नाही) अ) मळ 0.30 0.28 2.86 93.38 ब) सौमिकृत 0.30 0.28 2.86 93.38 उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबनंतर) (रू.१०/–प्रत्येकी–वार्षिकीकरण नाही) अ) मळ 0.30 0.28 2.8.6 93.38 ब) सौमिकृ 93.38

टिप:

टिप:

ठिकाणः मुंबई

१. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्य केले. २. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द

आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. मंडळाच्या आदेशान्वये

आयकॅब सिक्युरिटीज ॲण्ड इनव्हेस्टमेंट लिमिटेडकरिता सही/-मधुसदन केला

व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएन:०५१०९७६७)

दिनांकः ०८.०८.२०२२ ठिकाणः मुंबई

#### हिलरिज इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड **सीआयएन:** एल६५९९३डीएल१९८०पीएलसी०१०७५७

नोंदणीकृत कार्यालयः सीएचएल क्र.३५५०/२८०५, मोतिलाल नगर २, शंकर मंदिरा समोर, गोरंगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२. कॉर्पोरेट कार्यालयः आर-८९५, न्यू राजिंदर नगर, न्यु दिल्ली-११००६०. **ई-मेल:**hillridgeinvest@gmail.com, वेबसाईट:www.hillridgeinvestments.in, दूर.क्र.:०११–२५७५६९०४ ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		(=	<b>ह.लाखात,</b> ईपी	एस व्यतिरिक्त)
	संपलेली तिमाही			संपलेले वर्ष
	चालु तिमाही	संबंधित तिमाही	संबंधित तिमाही	संपलेले वर्ष
तपशील	०१.०४.२०२२ ते	09.09.२०२२ ते	०१.०४.२०२१ ते	
तपशील कार्यचलनातून एकूण उत्पन्न	()	39.03.2022 ()	()	()
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	-	_

करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक बाबपूर्व) (१.६४) (६.0४) (0.68) करपूर्व कालावधीकरिता निञ्चळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर) (0.48)(E.08) कालावधीकरिता एकण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (१.६४) (0.48) (E.08) (0.68) भरणा केलेले समभाग भांडवल 642.00 ८५२.०० ८५२.00 ८५२.00 उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) वार्षिकीकरण नाही (0.03) (0.03) टीप: १. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे

पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८.०८.२०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.sunshinecapital.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता हिलरिज इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

ठिकाण : नवी दिल्ली (व्यवस्थापकीय संचालक) दिनांक : ०८.०८.२०२२ डीआयएन: ०७८२७६८९

# अभिजीत ट्रेडिंग कं. लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः सीएचएल क्र.३५०/२८०१, मोतिलाल नगर २, शंकर मंदिरा समोर, गोरेगाव (पश्चिम), मुंबई-४०००६२, भारत कॉर्पोरेट कार्यालयः १६/१२१-१२२, जैन मवन, फैंझ रोड, डब्ल्यु ई.ए. करोल बाग, न्यु दिल्लो-१५०००५ **.ई-मे**ल: abhijitrading@gmail.com, वेबसाईट: www.abhijittrading.in, दूर.:०११-२३६३७४९७, सीआयएन: एल५१९०९डीएल१९८२पीएलसी२४५७८५

# ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

					(
	संपलेली तिमाही				
		चालु	संबंधित	संबंधित	संपलेले
		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
अ.	तपशील	०१.०४.२०२२	०१.०१.२०२२	०१.०४.२०२१	०१.०४.२०२१
क्र .		ते	ते	ते	ते
		३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२
		()	()	()	()
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	७.६५	३३.४६	६.५७	५४.९५
٦.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (कर व अपवादात्मक बाबपूर्व)	१.४३	२९.००	५.६६	४१.०३
э.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर)	१.४३	२९.००	५.६६	४१.०३
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा (अपवादात्मक बाबनंतर)	१.४३	१८.४४	५.६६	२०.४७
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष				
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१.४३	१८.४४	५.६६	७४.०६
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	१४६.६२	१४६.६२	१४६.६२	१४६.६२
७.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) वार्षिकीकरण नाही		·	·	
	मूळ व सौमिकृत	०.१०	१.२६	0.39	२.०८

टीप: १. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वरील अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ०८.०८.२०२२ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाद्वारे मान्य करण्यात आले.

२. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.sunshinecapital.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता अभिजीत टेडिंग कं. लिमिटेड

व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००५३००७८

विरेंद्र जैन

तिकाण : नवी दिल्ली दिनांक : ०८.०८.२०२२

नंदन दमानी

ठिकाण : मंबई